



# फवारणी करणाऱ्या यंत्रमानवामागील तंत्रज्ञान



अत्यधिक  
तंत्रज्ञान

डॉ. सुनील गोर्पडे वार  
(१९८१५५५०८१)

भाग : ३३

या लेखात रोग व कीड नियंत्रणासाठी स्वायत्तपणे फवारणी करणाऱ्या यंत्रमानवामागील तंत्रज्ञान समजून घेऊ. त्यातून हे स्वायत यंत्रमानव कसे कार्य करतात, याची माहिती मिळेल.

## फवारणी यंत्रमानवाचे विविध घटक अथवा प्रणाली

यंत्रमानवाचे स्थान निश्चितीकरण व प्रवास

फवारणी यंत्रमानवाचे 'वैशिष्ट्यक स्थान निश्चितीकरण प्रणाली' (GPS) स्थापित केलेली असते. त्याद्वारे यंत्रमानव स्वतःचे शेतामध्ये नेमके स्थान निश्चित करतो. त्यावर आधारित पूर्वनियोजित किंवा त्यास आवृत्त दिलेल्या मानवावर शेतामध्ये फिरु शकतो.

फवारणी हेत्राचे नियोजन करण्याची क्षमता असलेले संगणकीय प्रारूप मंजूर शेत किंवा शेतातील केवळ प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये फवारणी करण्यासाठी यंत्रमानव त्या भागामध्ये नियण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्या फवारणी केंद्राचा अंकात्मक नकाशा (Digital Map) यंत्रमानवाचे स्थापित विशिष्ट अंकात्मक संगणकीय प्रारूपाकडे दिला जातो किंवा तो यंत्रमानवाच्या स्पृही (प्रेमरो) मध्ये साठविला जातो. यंत्रमानवावरील स्थापित करण्याचा जांभास प्रणाली व अंकात्मक नकाशामधील माहिती आणि त्यानुसार कर्यवाचा प्रवास याची सांगठ घातली जाते. त्या माहिती यंत्रमानव फवारणीचे काम करत पुढे जातो.

## यंत्रमानव नियंत्रण पद्धत

अ) स्वायत पद्धत (Autonomous) : स्वायत फवारणी यंत्रमानव शेतामध्ये जांभास व अंकात्मक नकाशामधील माहितीचा बापर करून स्वायतपणे म्हणजे स्वतःचे फिरु शकतात. तसेच दिलेल्या हेत्राचील फवारणीची आवश्यकता असलेले भाग ओळखून कुठे व निती फवारणी कर्यवाचीची याचे नियंत्रण घेऊ शकतात.

ब) मानवाकाढी दूरस्थ नियंत्रण पद्धत (Remote Controlled Mode) : या पद्धताद्वारे कार्य करण्याचा यंत्रमानवाचा शेतामधील प्रवास हा मानसाकृत नियंत्रकाद्वारे दूरस्थपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणजे यंत्रमानव शेतातील कोणत्या भागात नियावा, त्याने कुठे फवारणी करावी इ. याचे नियंत्रण शेतकीर्ती घेऊ शकतो. त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे योग्य तो बदल करू शकतो.

## अचूक फवारणीचे यंत्रणा

अ) फवारणीचे नोझल्स : यंत्रमानवाचे रसायनाची फवारणी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नोझल्स स्थापित केलेले असतात. त्यात फवारणीचा आकृतिवर्ध (Spray Pattern), येवाचा आकार व प्रवाह आवश्यकप्रमाणे स्वयंवर्तितपणे बदललण्याची क्षमता असते.

ब) संवेदके : रोग व कीड प्रभावित केंद्र ओळखणे, फिकाची उंची व घनता जाणून घेणे यासाठी विशिष्ट प्रकारची संवेदके यंत्रमानवाचे स्थापित केलेली असतात. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कॅमेरे, लिडार (LiDAR) व प्रवर्चन कंपन्यांच्या (Ultrasonic) असण्याचा संवेदकाचा अंतर्भूत असतो.

क) परिवर्तीनीय दर तंत्रज्ञान (Variable Rate Technology - VRT) : या तंत्रज्ञानाद्वारे यंत्रमानवाचे रसायने फवारणी करण्याचा दर

किंवा प्रमाण गरजेप्रमाणे बदलता येते. त्यामुळे यंत्रमानवाचे कीटक व प्रभावित केंद्र नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व तेवढाच



स्वायत ट्रॅक्टरचलित फवारणी प्रणाली.

स्वायत यंत्रमानवाचे फवारणी करणे शक्य होते. एकंदरीतच यंत्रमानवाचे स्थापित अचूक फवारणी यंत्रणमध्ये स्वायत असलेल्या संवेदकाद्वारे रोग, कीड प्रभावित केंद्र ओळखून विशिष्ट प्रकारच्या नोझल्सद्वारे फवारणी प्रवाह, फवारणी येवाचे आकार व आकृतिवर्ध (पैरंट) मध्ये योग्य ते बदल करता येतात. परिणामी, फवारणी कार्यवाहन व अचूकपणे करता येते.

## अडथळे ओळखणे व टाळण्याची यंत्रणा

शेतामध्ये यंत्रमानव स्वायतपणे प्रवास करीत असताना मध्ये येण्याचा स्थायी किंवा अचानक येण्यो अडथळे (उदा. इमारत, मोठे एखादे झाड, मोठे खेडे किंवा चिक्कु इ.) त्यावरील स्थापित केंद्राचे फवारणी करावाचे ओळखू शकतो. ते ओळखल्यानंतर गरजेप्रमाणे यांवणे, माळकाता सुनना देणे किंवा स्वायतपणे मार्ग बदलणे या वैशिष्ट्यीकृत नियंत्रण यंत्रमानव घेऊ शकतो. परिणामी, तो अडथळा टाळून काम पूर्ण करू शकतो.

## माहिती संकलन आणि विश्लेषण

यंत्रमानव शेतामध्ये स्वायतपणे फवारणी करीत असताना त्यावर स्थापित संवेदकाद्वारे शेतामधील परिस्थितीची (उदा. पिकाचे आरोग्य, रोग व कीटक यांचे प्रवास, जपिनीमधील ओलावा, खेतीला आदीता व तापमान इ.) माहिती संकलित करू शकतो. या संकलित माहितीचे विश्लेषण करून भविष्यातील फवारणीसंबंधीचे नियंत्रण अधिक अचूकपणे घेणे स्वायत यंत्रमानवाचे शक्य होते.

## सुरक्षा व्यवस्था

फवारणी यंत्रमानवाचे सुरक्षा व्यवस्था स्थापित केली असते. अचानक अडथळा आल्यास असपूर्ण किंवा टक्कर टाळण्यासाठी आपल्याला यंत्रमानव घावयाण्यासाठी ही सुरक्षा यंत्रणा काम करते.

## ऊर्जा पुनर्बंधन व व्यवस्थापन

यंत्रमानवाचे शेतातील प्रवास आणि फवारणीची क्रिया यासाठी आवश्यक ऊर्जा ही बंटीलाई प्राप्त होते. बंटीलीची ऊर्जा देण्याची क्षमता एका विशिष्ट पातळीपर्यंत कमी झाल्यानंतर त्याची सूचना शेतकऱ्याला दिली जाते. किंवा स्वायत यंत्रमानव बंटीली चार्जिंग किंवा बदललण्याच्या स्थानकावर स्वतःचा जाऊ थांबतो. त्याच्या बंटीलीचे पुनर्बंधन किंवा त्याच्या देखभाल करावी लागते.

## देखेरेख आणि नियंत्रण

शेतकरी फवारणीदरम्यान यंत्रमानव, त्याच्या हालचाली आणि फवारणीच्या प्रगतीवर कोदूनही आपल्या मोबाइल औपचार्य किंवा संगणकाद्वारे प्रत्यक्ष

## कार्यरत यंत्रणा

पिकावरील कीटक व रोग ओळखून त्यावरील नियंत्रणासाठी उपचार घटविष्यासंदर्भात नियंत्रण घेण्यासाठी यंत्रमानवाचे मंगणकीय दृष्टी प्रणाली, कीटक व रोग व त्याची तीव्रता ओळखून यासाठी संवेदन यंत्रणा, आणि संभाव्य उपचार घटविष्यासाठी नियंत्रण संवर्धन प्रणाली स्थापित केली असते.

## केंद्रा आणि संवेदके

यंत्रमानवाचे स्थापित केलेल्या दृश्यमान प्रकाश केंद्राद्वारे पिकाच्या प्रतिमा प्रेतल्या जातात. या प्रतिमा आपल्याला डोळ्यांनी दिवण्याच्या घटकाच्या असतात. त्याचे प्रमाणे आवश्यकतेप्रमाणे निकट अवरक्त, घटल, अतिनील व अवरक्त तरांतोवरीमध्ये मुदा (म्हाळेच यांच्या डोळ्यांनी न दिवण्याच्या) प्रतिमा घेणारे केंद्रेरही स्थापित केलेले असतात.

## प्रतिमा प्रक्रिया

या वेळेवेगव्या केंद्राद्वारे घेतलेल्या प्रतिमेमधून माहिती मिळवून, पुढील प्रक्रिया करण्यासाठी मंगणकीय दृष्टी तंत्राचा वापर केलेला असतो. यामध्ये पुढील काही उपप्रक्रियाही सामानील असतात.

अ) वैशिष्ट्ये काढणे : यामध्ये प्रतिमेमधूल प्रमुख वैशिष्ट्ये ओळखूणे उदा. वसन्तांती, त्याचा आकार, रंग, पोत इ.

ब) आवाश शोधणे : वसन्तांती त्याचा आकार, रंग, पोत इ.

क) वर्गीकरण (Classification) : शोधलेल्या वसन्तांती वैशिष्ट्यांचे विविध प्रकार.

## कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान

प्रतिमा प्रतिमेमधूल प्रतिमा विश्लेषणासाठी त्याची नेमकी ओळखून प्रतिव्याप्तीसाठी 'भरिण लर्निंग', 'डोप लर्निंग', 'ग्लूल नेटवर्क' आज्ञावली वापरल्या जातात. त्याद्वारे कीड, रोग प्रभावित भाग अथवा निरोग पिके ओळखूणे शक्य होते. त्यासाठी या आज्ञावलीना त्याविषयीच्या प्रतिमा माहितीसाठी बुद्धून प्रशिक्षित केलेले असते.

## माहिती एकत्रीकरण (Data Integration)

प्रतिमा प्रक्रिये व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या प्रतिमेच्या विश्लेषणाद्वारे मिळालेली माहितीची सांगण अन्य संबंधित माहितीसी प्रतिमांती जाते. उदा. हवामान (आर्द्धा, तापमान), जपिनीमधूल ओलावा इ. घालाली जाते. फवारणी संबंधी अवूक प्रिंटीय घेण्यासाठी अधिक महत्वपूर्ण माहिती एकत्रित केली जाते.

## कीट व रोग ओळख

प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये संगणकीय दृष्टी प्रणालोद्वारे विश्लेषण केलेल्या प्रतिमेच्या वैशिष्ट्यांची जुळवणी प्रतिमा संप्रहालयातील पूर्वीनिर्धारित प्रतिमांशी केली जाते. त्यानंतर संप्रहालयातील जुळलेल्या त्या प्रतिमेशी निगडित वैशिष्ट्यांद्वारे प्रार्द्धांशीची लक्षणे अथवा विवरणे इ. बाबत नियंत्रण घेऊ शकतो.

## नियंत्रणे (Decision Making)

वरील पद्धतीने पिकावरील रोग व कीड ओळखून त्याची तीव्रता निश्चित केलेल्यानंतर संगणकावर स्थापित केलेल्या संवेदकाद्वारे गोळा केलेल्या अन्य माहितीच्या साहाने यंत्रमानव शेतकऱ्याला कोणत्या भागात व किंवा उपचार घायवे, यासोबतच तिथे कोणती व किंवा मावेमध्ये रसायने फवारणी इ. बाबत नियंत्रण घेऊ शकतो.

परिस्थितीमध्ये लक्ष ठेवू शकतो. आवश्यकता भासल्यास त्यातील मूचनांमध्ये बदल करू शकतो.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राही, जि. नगर येथे संशोधन संचालक म्हणून कायरीत आहेत.)